

**Fermenta Biotech Limited** (formerly known as DIL Limited)

CIN: L99999MH1951PLC008485

Regd. Office: A - 1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwade, Thane (W) - 400 610, Maharashtra, India.

Tel. : +91-22-6798 0888 Fax. : +91-22-6798 0899

Email : info@fermentabiotech.com, Website. : www.fermentabiotech.com



Ref: F.No.:908

February 13, 2024

**Corporate Relations  
BSE Limited,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400 001**

Sir,

**Sub: Publication of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023.**

**Ref: Code No. 506414**

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in continuation of our earlier intimation dated February 12, 2024, regarding declaration of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023, we are enclosing herewith photocopy of the newspaper publications published in Business Standard, Mumbai on page no. 12 and in Sakal, Mumbai on page no. 09 dated February 13, 2024 for your reference and record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Fermenta Biotech Limited**

**Srikant Sharma**

Company Secretary & Vice President (Legal)

Membership No. FCS3617

Encl: as above

Factory : Village Takoli, P.O. Nagwain,  
Dist. Mandi - 175 121, Himachal Pradesh, India.  
Tel. : +91-1905-287246 / 48 / 49  
Fax: +91-1905-287250  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com

Factory : Z - 109 B & C, SEZ II, Dahej,  
Taluka - Vagara, Dist. Bharuch - 392 130,  
Gujarat, India.  
Tel. : +91-2641-291440 / 444  
Email: info@fermentabiotech.com  
Website: www.fermentabiotech.com

CHL LIMITED							
Regd. Office: Hotel The Surya, New Friends Colony, New Delhi 110025 Tel.: 91-11-26835070, 47808080, Fax: 26836288, E-mail: chl@chl.co.in CIN No: L55101DL1979PLC009498							
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 31 <sup>st</sup> DECEMBER, 2023							
Sr. No.	PARTICULARS	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended		Nine Months Ended	Quarter Ended		
		31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	31.12.2022
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total income from operations (net)	2,625.45	2,300.37	6,672.31	3,751.26	3,158.09	10,138.41
2	Net Profit/(Loss) for the period (before tax & exceptional items)	1,026.70	814.09	1,982.39	285.39	299.93	(159.68)
3	Net Profit/(Loss) for the period (after exceptional items)	1,026.70	814.09	1,982.39	285.39	299.93	(159.68)
4	Net Profit/(Loss) for the period (after tax & exceptional items)	769.60	634.09	1,483.46	28.29	119.93	(656.61)
5	Total comprehensive income for the period [comprising Net Profit/(Loss) for the period & Other Comprehensive Income/(expense)]	769.60	634.09	1,483.46	(0.42)	(334.59)	(934.38)
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 2/- each)	1,096.37	1,096.37	1,096.37	1,096.37	1,096.37	1,096.37
7	Reserves excluding Revaluation Reserves**	-	-	-	-	-	-
8	Earnings Per Share						
	(a) Basic and Diluted (fully paid up equity share of Rs. 2/- each)	1.40	1.16	2.71	(0.00)	(0.61)	(1.70)

\*\* Reserves for standalone as on 31.03.2023, is Rs. 12,144.86 Lacs and for consolidated is Rs. (13,255.19) Lacs

NOTES:

- The above is an extract of the detailed format of quarter & nine months ended 31.12.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter & nine months ended 31.12.2023 are available on the websites of the Bombay Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the Company's website ([www.chl.co.in](http://www.chl.co.in)).
- The results for the quarter & nine months ended 31.12.2023 have been subjected to limited review by the statutory auditor of the company.
- The above results can be viewed on the website of the Company ([www.chl.co.in](http://www.chl.co.in)) as well as on the website of the Bombay Stock Exchange ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)).

By Order of the Board  
CHL LIMITED  
Sd/-  
(Luv Mahotra)  
Managing Director  
DIN: 00300477

Place: New Delhi  
Date: 12<sup>th</sup> February, 2024

NATIONAL PLASTIC INDUSTRIES LIMITED							
Registered Office: Vico Centre, 114 E, 4 <sup>th</sup> Floor, Opp. Garware, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400057 Website: <a href="http://www.nationalplastic.com">www.nationalplastic.com</a> , E-mail: <a href="mailto:info@nationalplastic.com">info@nationalplastic.com</a> , Tel No: 022-4769999/26311555, Fax No: 022-4769 9998 CIN: L25200MH1987PLC044707							
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 <sup>st</sup> DECEMBER, 2023							
Sr. No.	Particulars	For The Year Ended On					
		For The Quarter Ended On		For The Nine Months Ended On		For The Year Ended On	
		31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31/03/2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income	2,638.81	2,200.71	3,277.73	6,753.31	7,897.37	11,234.28
2	Net Profit (Loss) before Tax (before Exceptional and/or Extraordinary Items)	98.05	76.25	90.31	219.72	197.48	623.16
3	Net Profit (Loss) before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	98.05	76.25	90.31	219.72	197.48	623.16
4	Net Profit (Loss) after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	98.05	76.25	90.31	219.72	197.48	434.14
5	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	98.05	76.25	90.31	219.72	197.48	439.44
6	Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- per share)	912.96	912.96	912.96	912.96	912.96	912.96
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	3,190.46
8	Earnings per share (before extraordinary items) (of ₹ 10/- each) (not annualised):						
	(a) Basic	1.07	0.84	0.99	2.41	2.16	4.76
	(b) Diluted	1.07	0.84	0.99	2.41	2.16	4.76

NOTES:

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Monday, 12<sup>th</sup> February, 2024 and have been subjected to limited review by the statutory auditor of the Company who has expressed an unqualified review conclusion. The review report has been filed with stock exchange and is available on company's website.
- The Statement of standalone financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IndAS) notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015.
- The Company is engaged in the business of manufacturing of plastic moulded and extruded articles and PVC Mats.
- The results will be available on the company's website [www.nationalplastic.com](http://www.nationalplastic.com) and on the Stock Exchange website of BSE Ltd at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

For National Plastic Industries Limited  
Parash V. Parekh  
Managing Director  
DIN: 00432673

Place: Mumbai  
Date: 12<sup>th</sup> February 2024

J&K Bank						
Serving To Empower						
NOTICE						
Notice is hereby given that the certificates in respect of the under-mentioned shares of J&K Bank have been lost/misplaced and the holders of the said shares have applied to J&K Bank Ltd/ M/s KFin Technologies Ltd. (Share Transfer Agent) for issue of Duplicate Share Certificates.						
S. No.	Name of the Shareholder	Folio No.	Certificate No.	Distinctive No.'s	No of Shares	Address
1.	Bashir Uddin Zargar	JKBO38361	507864	14963301-14966300	3000	R/o Wonaqam, Bandipore, Kashmir-193502
2.	Abdul Yaqoob Hazer	JKBO24838	503176	6060891-6061890	1000	Mallapora, Habbakadal, Srinagar-190002
3.	Summalia Jan	JKBO24935	503277	6430871-6431870	1000	Shiraz Chowk, Khanyar, Srinagar-190003
4.	Nowreen Ahad Saraf	JKBO44290	506785	12822111-12828110	6000	Kanil Bagh, Baramulla-193101
5.	Aftab Ahmad Kakroo	JKBO44293	506788	12840111-12846110	6000	Kanil Bagh, Baramulla Kashmir-193101
6.	Zahoor Ahmad Kakroo	JKBO44294	506789	12846111-12852110	6000	Kanil Bagh, Baramulla-193101
7.	Gulshan Zahoor	JKBO44295	506790	12852111-12858110	6000	Kanil Bagh, Baramulla Kashmir-193101
8.	Mahmooda Saraf	JKBO44292	506787	12834111-12840110	6000	Kanil Bagh, Baramulla-193101
9.	Fozila Jeelani	JKBO25726	502793	5079511-5080510	1000	Chanapora, Near Srinagar-190001
10.	Hamida Shah	JKBO26508	505629	10612301-10619300	1000	R/o Waghama, Bijbehara-192124
11.	Kawal Krishan & Shoba Devi	JKBO41553	501486	2765651-2771650	6000	C/o Kawal Karyana Store Ramnagar, Distt Udhampur, J&K-182122
12.	Ab Khalil Dandoo	JKBO38221	507275	13934301-13937300	3000	New Colony, Sopore-193201
13.	Parvez Ahmad	JKBO01812	502167	4164601-4270130	105530	Near Hotel Maridian, Shahjari House, Rajbagh, Srinagar, Jammu and Kashmir-190008

The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with above share Certificate(s). Any Person(s) who has/have any claim(s)/objection in respect of the said shares should lodge such claim(s)/objection with the Bank at the Corporate Headquarters, M. A. Road, Srinagar/Share Transfer Agent at the address given below, within fifteen days from the date of Publication of this notice, after which no claim(s) will be entertained and the Bank/Share Transfer Agent will proceed to issue Duplicate Share Certificates.

Jammu and Kashmir Bank Limited  
Board Secretariat  
Corporate Headquarters  
M. A. Road, Srinagar - 190 001, Kashmir

Share Transfer Agent  
M/s KFin Technologies Ltd.  
Selenium Tower B, Plot 31&32  
Financial District, Nanakramuda,  
Serlingampally Mandal,  
Hyderabad 500 032

For Jammu and Kashmir Bank Ltd.  
Ref. No.: 21/2023-24

Place: Srinagar  
Date: 12<sup>th</sup> February, 2024

Sd/-  
(Mohammad Shafi Mir)  
Company Secretary

fbl					
Fermenta Biotech Limited					
(CIN:L99999MH1951PLC008485)					
Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.					
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023					
(Rs. in Lakhs except per share data)					
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months	Nine Months
	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)
Total income from operations (net)	10,149.09	5,880.43	5,576.23	24,475.02	25,221.35
Profit before exceptional item & tax	1,607.23	(2,163.92)	(2,043.06)	(335.55)	(3,078.53)
Net Profit / (Loss) after tax	984.85	(2,855.78)	(3,653.07)	(1,611.91)	(4,696.33)
Equity Share Capital (including share pending issuance)	1,443.71	1,443.71	1,442.87	1,443.71	1,442.87
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	27,212.74	27,212.74	30,088.51	27,212.74	30,088.51
Earnings per share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs.5/- each)					
-Basic (Rs.)	3.41	(7.32)	(5.93)	(3.01)	(9.55)
-Diluted (Rs.)	3.41	(7.32)	(5.93)	(3.01)	(9.55)
Earnings per share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs.5/- each)					
-Basic (Rs.)	3.41	(9.90)	(12.66)	(5.59)	(16.27)
-Diluted (Rs.)	3.41	(9.90)	(12.66)	(5.59)	(16.27)

The Board of Directors in its meeting held on January 31, 2022, approved the Composite Scheme of Amalgamation and Arrangement ("Scheme") amongst DVK Investments Private Limited (Holding Company) and Aagean Properties Limited (Wholly owned subsidiary) with the Company which has been approved by the National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) on May 8, 2023 and the certified copies of such approved scheme was submitted with the Registrar of Companies (ROC), Mumbai on May 24, 2023, which is considered as the appointed date and effective date of the merger as per the Scheme.

Accordingly, the effect of the Scheme has been given in these standalone financial results for the quarter ended December 31, 2023, September 30, 2023 and nine months ended December 31, 2023. The figures for the corresponding previous periods/year as presented in these standalone financial results have been restated to give effect of such amalgamation. The amalgamation has been accounted as common control transaction in accordance with Appendix C of Ind AS 103 'Business Combinations'.

STANDALONE FINANCIAL SUMMARY					
(Rs. in Lakhs)					
Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Nine Months	Nine Months
	31.12.2023 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)
Total income from operations (net)	9,192.80	5,333.44	5,465.25	22,409.19	23,572.10
Profit before exceptional items and tax	1,777.96	(1,898.28)	(1,651.43)	358.61	(1,261.00)
Net Profit / (Loss) after tax	1,169.71	(2,798.28)	(5,806.06)	(1,149.66)	(5,489.28)

NOTES:

The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website, [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and on the Company's website [www.fermentabiotech.com](http://www.fermentabiotech.com).

Sd/-  
Prashant Nagre  
Managing Director  
DIN No: 09165447

Place : Thane  
Date : 12<sup>th</sup> February, 2024

FBL / 69 / PREM ASSOCIATES

The Phoenix Mills Limited				
Registered Office : 462, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 Tel : (022) 4339999 E-mail : <a href="mailto:investorrelations@phoenixmills.com">investorrelations@phoenixmills.com</a> Website : <a href="http://www.thephoenixmills.com">www.thephoenixmills.com</a> CIN - L17100MH1905PLC00200				
EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023				
(Rs. in Lakhs except per share data)				
Sl. No.	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		December 31, 2023 (Unaudited)	December 31, 2023 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)
1	Total Income from Operations	98,608.69	2,67,173.88	68,384.58
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	41,640.83	1,15,427.96	27,568.45
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	41,640.83	1,15,427.96	27,568.45
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	34,399.00	93,752.52	21,239.96
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	36,215.31	99,594.95	21,089.08
6	Equity Share Capital (Face Value of the share - Rs. 2/- each)	3,573.29	3,573.29	3,571.68
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (Face Value of the share - Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -			
	Basic :	15.66	43.27	9.87
	Diluted :	15.66	43.26	9.86

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023				
(Rs. in Lakhs)				
Sl. No.	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		December 31, 2023 (Unaudited)	December 31, 2023 (Unaudited)	December 31, 2022 (Unaudited)
1	Turnover	11,984.35	35,011.73	12,387.77
2	Profit before tax	5,794.16	26,386.22	6,871.05
3	Profit after tax	5,021.95	22,734.23	5,433.17

NOTES:

- The above Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th February 2024.
- During the quarter and nine months ended on 31st December, 2023 the Company has allotted 55,433 equity shares. Details of allotment is as under:
 

ESOP Scheme	Exercise Price per Share	No of Share Allotted
ESOP scheme 2007	333.9	16,000.00
ESOP scheme 2018	728.39	21,032.00
ESOP scheme 2018	898.11	18,401.00
		55,433.00
- Exceptional item for the quarter ended 31st March, 2023 refers to "As per the sanctioned development plan of G/S Municipal Ward of Brihanmumbai Municipal Corporation (BMC) and as per the mandate / compilation of development permission granted by BMC to the Company with regards to the land parcel owned by Company at Lower Parel, Company has surrendered the land admeasuring area of 1917.73 Square Meters which was reserved for ROS 14 (Play Ground) under Regulation No.32, Table 12(A) of the DCPR-2034. MCGM has granted FSI of 4506.17 Square Meters against the said surrender of the land to BMC excluding for the land area admeasuring 117.26 Square Meters. As per the requirement under Indian Accounting Standard, Company has recognized an exceptional gain of Rs.4843.99 Lakhs on grant of the said FSI by MCGM against surrender of Land to BMC as per DCPR-2034 on the fair value basis."
- On 31st March 2022, The Phoenix Mills Limited ("the Company") was holding 50% equity stake in Classic Mail Development Company Limited (CMDCL) and the balance 50% of equity stake were held by Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). On 5th May, 2022 the Company has acquired balance 50% equity stake in CMDCL from Crest Ventures Limited (46.35%) and Escort Developers Private Limited (3.65%). Accordingly, from the said date CMDCL has become wholly owned subsidiary of the Company.
- As per the requirement of IND AS 103, the Company has reassessed its previously held equity stake in Associate at fair value on 5th May, 2022 resulting into net gain of Rs. 55,675.57 lakhs (net of share in profits already recognised earlier) which is disclosed as exceptional item.
- Based on the results & the financial information regularly reviewed by chief operating decision maker for making decisions about the resource allocation & performance assessment, the group has on consolidated basis identified two reportable segments viz Property & related services and Hospitality services as per Ind AS 108.
- Previous year figures have been regrouped and rearranged wherever necessary to make them comparable with current period.
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Company at [www.thephoenixmills.com/investors](http://www.thephoenixmills.com/investors).

Sd/-  
Shahir Shrivastava  
Managing Director  
DIN: 01260096

Date: February 12, 2024  
Place: Mumbai

For The Phoenix Mills Limited

**फास्ट न्यूज**

**'ऑक्सिस म्युचुअल'चा बीएससी सेन्सेक्स फंड**

मुंबई: ऑक्सिस म्युचुअल फंडने एस&पी बीएसई सेन्सेक्स फंड बाजारात आणला आहे. यात किमान 500 रुपये आणि त्यापुढे एक रुपयाच्या पटीत रक्कम गुंतवता येईल. हा फंड सध्या गुंतवणुकीसाठी खुला असून २२ फेब्रुवारीपर्यंत त्यात गुंतवणूक करता येईल. कार्तिक कुमार आणि आशीष नाईक हे या फंडाच्या निधीचे व्यवस्थापक आहेत. या फंडामार्फत गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांत गुंतवणूक करण्याची पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण होईल, असे ऑक्सिस एमएससी फंड आणि सीईओ बी. गोकुमार म्हणाले. या फंडातील १५ टक्के गुंतवणूक सेन्सेक्समधील सिस्युटीमध्ये केली जाईल आणि उर्वरित गुंतवणूक इट आणि मनी मार्केटमध्ये केली जाईल.

# महागाईत किरकोळ घसरण

## जानेवारीत महागाई दर ५.१० टक्क्यांवर

नवी दिल्ली, ता. १२: अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जानेवारीमध्ये देशातील किरकोळ महागाई दर ५.१० टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये हा दर ५.६९ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. तर नोव्हेंबरमध्ये हा दर ५.५५ टक्के होता. ऑक्टोबर-२०२३ मध्ये महागाई दर ५.३४ टक्क्यांच्या उच्चांकावर होता.



आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये अन्नधान्याची किरकोळ महागाई दर ५.१० टक्के होती. डिसेंबर २०२३ मधील ९.५३ टक्क्यांवून ती खाली आली आहे. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये प्रामाण्य भागातील किरकोळ महागाई दर ६.६५ टक्के होता, तर शाही महागाई दर ४.५९ टक्के होता. प्रामाण्य महागाई जानेवारीमध्ये ५.३४ टक्के होती, तर डिसेंबरमध्ये ५.९३ टक्के होती.

जानेवारी महिन्यात शाही महागाई दर ४.९२ टक्क्यांवर घसरला आहे. जानेवारी २०२३ मध्ये तो ५.४६ टक्के होता. पतधोरण समितीच्या नव्या वर्षातील पहिल्या आढाव्यात रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले, की अन्नधान्याच्या किमतीचा महागाई दर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. भाग्यांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नजीकच्या काळात वाढ किंमत आधारित महागाई वाढू शकते.

# 'पेटिएम' बँकेवरील कारवाईबाबत फेरविचार नाही!

नवी दिल्ली, ता. १२: पेटिएम पेमेंट बँकेवर (पीपीबीएल) रिझर्व बँकेने केलेल्या कारवाईबाबत कोणताही फेरविचार केला जाणार नसल्याचा निर्वाळा रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले. हा निर्णय अंमलबजावणीपूर्व घेतलेला असल्याने, आता त्याचा पुन्हा आढावा घेण्याची कोणतीही गरज नाही, असे दास यांनी आज येथे स्पष्ट केले.

# सरकारी कंपन्यांचे शेअर कोसळले 'सेन्सेक्स' ५२३ अंश घसरला

मुंबई, ता. १२: सरकारी कंपन्यांच्या आणि सरकारी बँकांच्या शेअरमध्ये आज घसरण झाल्यामुळे भारतीय शेअर बाजार निरिशांकही पाऊन टक्क्यांच्या आसपास घसरले. 'सेन्सेक्स' ५२३ अंश, तर 'निफ्टी' १६६.४५ अंश घसरला. टाटा स्टील, एनटीपीसी, इंडसईड बँक, स्टेट बँक, आयटीसी या शेअरचे भाव दोन टक्के, तर कोटक बँक, हिंदुस्थान युनिफाय्ड, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, बजाज फिनसेव्हचे भाव घसरले. सकाळी बाजार तेजावत रुपांतर आला. तर जोरदार विक्रीचा मारा आला व 'बीएसई' मिड कॅप इंडेक्स अर्धे घसरण झाल्यामुळे जास्त तर 'बीएसई' स्मॉल कॅप इंडेक्स तीन टक्क्यांच्या आसपास घसरला. अमेरिकी एफडीएचे डॉक्टर रडोव्ह लॅबच्या हैदराबाद फॅक्टरीला हिरवा कंदील दिल्यामुळे तो शेअर तीन टक्के वाढला, तर झोमेटोचा शेअरही आज ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला. आयआरसीटीसीचा शेअरची घसरण सुक असून, तो १०० रुपांतर आला.

# आयसीआयसीआय प्रू गोल्ड पेशन्स सेव्हिंग योजना

मुंबई, ता. १२: आयसीआयसीआय प्रू गोल्ड पेशन्स सेव्हिंग योजना लॉक इनरुन्तने 'आयसीआयसीआय प्रू गोल्ड पेशन्स सेव्हिंग' योजना लॉक केली आहे. ही कर कार्यक्षम पेशन्स योजना असून, शाहकाना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सेवानिवृत्त जीवन जगण्यास अंशभरित निधी तयार करण्यास सक्षम केले जाणार आहे, असे मुख्य वित्तण अधिकारी अमित परटा म्हणले.

# पतंजलीतर्फे महिलांसाठी प्रशिक्षण

हरिद्वार, ता. १२: पतंजली प्रशिक्षण केंद्र सहाय्यांदा ६.५ उतराखंड लाहौलस्पीट्टी मिरानच्या सहकार्याने बेकरी उत्पादने आणि उद्योग प्रोत्साहन यावरील पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमचे उद्घाटन केंद्र सहाय्यांच्या प्रामाण्य विकास मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव चरणजीत सिंग आणि आनंदस्वरूप चौधरी हस्त करण्यत आले. चरणजीत सिंग म्हणाले की, 'पतंजलीच्या भाषागत बचत गटातील महिलांच्या सर्वांगीण उत्पत्ती आणि उपजीविका वाढवण्यावर भर देतात. पतंजलीने या दिशेने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी भरपूरमन कौतुक केले आणि व्यवसाय वाढीसाठी

# आयि जीबनमान सुधारण्यासाठी ते एक आदर्श मॉडेल असल्याचे वर्णन केले.

कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पतंजली मंडळाचे सह-संस्थापक डॉ. अच्युतराव बाळकृष्ण यांनीही एका उच्चस्तरीय बैठकीत गावाच्या उत्पत्तीसाठी आणि व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षण आणि सर्वांगीण प्रशिक्षणावर भर दिला.

# 'भारत फोर्ज'ला ३७८ कोटी रुपयांचा नफा

पुणे, ता. १२: 'भारत फोर्ज'ने ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय तिमाहीत करोड नफ्यात वार्षिक ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवत, ३७८ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात

ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत कंपनीने २५९ कोटी रुपयांचा नफा मिळवला होता. एकूण महसूल वर्षभरपुढीच्या याच तिमाहीत १,९५२ कोटी रुपयांच्या तुलनेत २,२६३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचे अध्यक्ष संचालक बी.एन. करण्यो म्हणाले, 'बौद्धिक तिमाहीत आणि आर्थिक वर्ष २०२४मध्ये देशांतर्गत आणि निर्यात अशा दोन्ही विभागांमध्ये वाढीचा वेग मध्यम राहण्याची अपेक्षा आहे.'

**महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)**  
(महाराष्ट्र शासनाची संस्था)  
ऑफिस: पद्मसर्दारन आयुक्तालयाजवळी, स्वयंभार कॉम्प्लेक्समोर, ऑफिस, पुणे ४११ ००८  
दूरध्वनी क्र. ०२०-२४०००५४०  
ई-निविदा सूचना

महाऊर्जामार्फत राबविल्या जाणाऱ्या 'शासकीय इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम उपकरणे राबविणे' या कार्यक्रमांतर्गत शासकीय इमारतींमध्ये बुनी अकार्यक्षम उपकरणे बदलून नवीन ऊर्जा कार्यक्षम उपकरणे आस्थापित करण्याकरीता ई - निविदा मागविण्यात येत आहेत. मा. महाऊर्जा, महाऊर्जा यांना सर्व अर्जा व कोटावही निविदा मागण्याचे अधिकार राबवू ठेवले आहेत. सही/- महासंचालक, महाऊर्जा  
ई - निविदेसाठी <https://mahatenders.gov.in> या संकेतस्थळावर भेट द्यावी.

**fbl Fermenta Biotech Limited**  
(CIN:L99999MH1951PLC008485)  
Regd. Office: A-1501, Thane One, DIL Complex, Ghodbunder Road, Majiwada, Thane (West) 400 610, Maharashtra, India.

# EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Particulars	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2023 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2022 (Unaudited)
	Total income from operations (net)	10,149.09	5,880.43	5,576.23	24,475.02
Profit before exceptional item & tax	1,607.23	(2,163.92)	(2,043.06)	(335.55)	(3,078.53)
Net Profit / (Loss) after tax	984.85	(2,855.78)	(3,653.07)	(1,611.91)	(4,696.33)
Equity Share Capital (including share pending issuance)	1,443.71	1,443.71	1,442.87	1,443.71	1,442.87
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	27,212.74 (As on 31/03/2023)	27,212.74 (As on 31/03/2023)	30,088.51 (As on 31/03/2022)	27,212.74 (As on 31/03/2023)	30,088.51 (As on 31/03/2022)
Earnings per share (EPS) (before Extraordinary Items) (of Rs. 5/- each)					
-Basic (Rs.)	3.41	(7.32)	(5.93)	(3.01)	(9.55)
-Diluted (Rs.)	3.41	(7.32)	(5.93)	(3.01)	(9.55)
Earnings per share (EPS) (after Extraordinary Items) (of Rs. 5/- each)					
-Basic (Rs.)	3.41	(9.90)	(12.66)	(5.59)	(16.27)
-Diluted (Rs.)	3.41	(9.90)	(12.66)	(5.59)	(16.27)

The Board of Directors in its meeting held on January 31, 2022, approved the Composite Scheme of Amalgamation and Arrangement ("Scheme") amongst DVK Investments Private Limited (Holding Company) and Aageen Properties Limited (Wholly owned subsidiary) by the Company which has been approved by the National Company Law Tribunal, Mumbai Bench (NCLT) on May 8, 2023 and the certified copies of such approved scheme was submitted with the Registrar of Companies (ROC), Mumbai on May 24, 2023, which is considered as the appointed date and effective date of the merger as per the Scheme.

Accordingly, the effect of the Scheme has been given in these standalone financial results for the quarter ended December 31, 2023, September 30, 2023 and nine months ended December 31, 2023. The figures for the corresponding previous periods/year as presented in these standalone financial results have been restated to give effect of such amalgamation. The amalgamation has been accounted as common control transaction in accordance with Appendix C of Ind AS 103 'Business Combinations'.

# STANDALONE FINANCIAL SUMMARY

Particulars	Quarter Ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.09.2023 (Unaudited)	Quarter Ended 31.12.2022 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2023 (Unaudited)	Nine Months Ended 31.12.2022 (Unaudited)
	Total income from operations (net)	9,192.80	5,333.44	5,465.25	22,409.19
Profit before exceptional items and tax	1,777.98	(1,898.28)	(1,651.43)	358.61	(1,261.00)
Net Profit / (Loss) after tax	1,169.71	(2,798.28)	(5,806.06)	(1,149.66)	(5,489.28)

Note: The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and nine months ended Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website, [www.bseindia.com](http://www.bseindia.com), and on the Company's website [www.fermentabiotech.com](http://www.fermentabiotech.com)

Place : Thane  
Date : 12th February, 2024  
Sd/- Prashant Nagre Managing Director DIN No: 09165447  
FBL / 69 / PREM ASSOCIATES

# APPOINTMENT JOB & INTERVIEW

**इंडियनऑईल**  
IndianOil CIN-L23201MH1959GOI011388 IndianOil

पापिपार्लस विभाग  
महाराष्ट्रामध्ये (अहमदनगर किंवा मनसाह किंवा सोलापूर येथे) कंत्राटी तयार करून घ्याव्याची निवृत्ती

क्र.	शहर	नियुक्ती	राज्य	वय (संख्या)
1	अहमदनगर किंवा मनसाह किंवा सोलापूर	असंख्यता किंवा नारिक किंवा सोलापूर	महाराष्ट्र	1

नेकरचे पत्नी, पत्नी आणि मान्य वारसदार तशीच माहितीसाठी आमची वेबसाइट [www.lcoi.com](http://www.lcoi.com) वर भेट घ्या. भारतेने अर्ज (निविदा/निवृत्ती) पुढील पाहण्याची वेळ जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 14 दिवसांच्या अंतर्गत घ्यावे. व्यवस्थापक (पुस्तक) पहिल्या श्रेणीत घ्यावे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., मोरवी रोड, को.अ. - बेळगाव, मराठवाडा, राजकोट (गुजरात)-360003. या संदर्भात संप्रेषणातील सर्व उपायोग, स्पष्टीकरणे, दुरुस्ती केवळ [www.lcoi.com](http://www.lcoi.com) वर सूचित केले जाईल.

# संतोषीमाता बहुउद्देशीय शैक्षणिक सेवा संस्था टिटावाळा (घोटसाई), ता. कल्याण, जि. ठाणे

**पाहिजेत**

संस्थेच्या टिटावाळा (घोटसाई) येथे नव्याने विकसित होणाऱ्या शैक्षणिक संकुलात खालील पदे तयारित करणे आहे.

- साइट सुरवातदार.. (बी. ई. सिव्हिल/डिप्लोमा इन सिव्हिल)
- लिपिक..... (बी. कॉम./एम.कॉम.)

पात्रताधारक अनुभवी इच्छुकाना [edyueola3@gmail.com](mailto:edyueola3@gmail.com) या मेलवर आपला अर्ज पाठवावा.

संपर्क : 7038388254/9011040135

**पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि., पुणे**  
५१/१ कडपूर संकुम, सी-बी विस्तार, अल्फव्हेर कॉम्प्लेक्स, वरीली, पुणे ४११००९

संपदा सहकारी बँक लि., पुणे या सहकारी बँकेत लिपिक पदावर भरतीकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. मान्यताधार विद्यार्थ्यांसाठी पदवी व एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व २२ ते २८ वर्षे वय असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी परीक्षा फी सह अर्ज करावा. या संदर्भातील अधिक माहितीकरिता [punebankasso.com](http://punebankasso.com) या वेबसाईटला भेट देऊन त्यामधील अर्जाचा फॉर्म भरून सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.

# APPOINTMENT JOB & INTERVIEW

**TRAK HYDRO POWER COMPONENTS PVT. LTD. Pune**  
Email id: [hpower@trakhydro.com](mailto:hpower@trakhydro.com)

- SERVICE ENGINEERS- For Mumbai & Pune :** Qualification- BE Mech/ Diploma, Fresher/ Experienced in Sales of Construction Machinery/ Earth Moving Machinery, Stone Crusher, Concrete Equipment & Rock Breaker
- SALES ENGINEERS- For Mumbai & Pune :** Qualification- BE Mech/ Diploma, Fresher/ Experienced in Sales of Construction Machinery/ Earth Moving Machinery
- CONSTRUCTION MACHINERY - CRUSHER & CONCRETE EQUIPMENTS - HYD. ROCK BREAKER**

# WANTED Business Development Executive / Consultants

चाकण पुणे स्थित Sheet Metal & Structural Fabrication, Machined Components, Pressed Components & Assly. Manufacturing कंपनीसाठी मार्केट मयुन Regular व Long Terms तसेच Exports ची कामे आणुन देणारे अनुभवी व निवृत्त उमेदवारांना प्राधान्य. Salary / Remuneration - No Barrier for Right Candidate

Email - [sahyadriindustries1@gmail.com](mailto:sahyadriindustries1@gmail.com)  
Contact - 98 50 62 63 07

# The Yash Foundation's College of Nursing & Medical Research Institute, Ratnagiri

College of Nursing & Medical Research Institute, Ratnagiri  
Add: P-79, Near Air-Port, MIDC, Mirjole, Ratnagiri-415639.  
Phone No: 8600302454, Email-[yashnursing@yahoo.co.in](mailto:yashnursing@yahoo.co.in)  
Recognized by Maharashtra University Health Sciences, Nashik

**Walk in Interview**

Applications are invited, in the prescribed format, from the eligible Candidates for the following posts.

Principal- 01, Vice Principal-01, Professor- 02, Associate Professor- 02, Assistant Professor-05, Nursing Tutor-06

- Experience & educational qualification as per revised MUHS staffing patterns norms.
- For Tutor 1 Year Teaching or Clinical Experience needed
- Send the Application and resume on above mentioned college email address on or before 16/02/2024

Managing Trustee

Samarth Rural Educational Institute's  
**SAMARTH AYURVEDIC COLLEGE, HOSPITAL & RESEARCH CENTER**  
Nagar, Kalyan Highway, At-Bangarwad, Post-Bhat, Tal- Junnar, Dist- Pune 421410  
Email ID : [samarthayurvedic12@gmail.com](mailto:samarthayurvedic12@gmail.com) Contact No. : 7972647175 / 9867253299

**RECRUITMENT**

Sr. No.	Section	Qualification	No. of Post
1	Medical Specialist	MD (Medicine)	02
2	Orthopaedics	BMSB D. Ortho	01
3	PG in Ayurveda	BAMS MD	05
4	Resident Medical Officers (RMO or MO)	BAMS	05
5	Matron or Nursing Superintendent	B.Sc (Nursing)	05

1. Qualified & interested candidates should send their resume. 2. Educational documents, experience certificate with passport size photograph on above mentioned email within 10 days.

Mr. Rajiv Sawant (Campus Director) Mr. Vivek Shelke (Secretary, SREI)

**वॉक-इन इंटरव्ह्यू**

'वॉक-इन इंटरव्ह्यू' म्हणजे जगातील एक मोठी इंडस्ट्री आणि आपल्या अतुल्य भारताची त्यात महत्त्वाची भूमिका, म्हणूनच तुमच्या पर्यटनाच्या आबळीचे रूपांतर तुमच्या करिअरमध्ये करा आणि चला सज्ज द्या 'देखो अपना देश' द्वारे सर्वाना आपल्या भारताची ओळख करून द्यायला, देशाप्रती त्यांचे प्रेम भाववाटल्या आणि नंतर अर्थातच जगाला गवसणी घालायला. वीणा वर्ल्डच्या लीनशे दूर मॅनेजमेंट ही हे करून दाखविले. त्यातील अनेकांनी भारतातील वीसहस्र अधिक राज्य आणि जगातील पन्नासहून अधिक देशांमध्ये विहार करीत पर्यटकांना अत्युच्च आनंद दिला. हे तुमहालाही शक्य आहे! जर तुम्ही कॉन्फिडंट, कम्युनिकेटिव्ह आणि आडविशील असाल तर वीणा वर्ल्ड असिस्टंट दूर मॅनेजर ह्या पदाचे सुचवात करा आणि पर्यटनातील महासत्ता होण्याच्या आपल्या देशाच्या पर्यटनात योगदान द्या.

For other job openings visit 'Careers' on [veenaworld.com](http://veenaworld.com)

असिस्टंट दूर मॅनेजर इंटरव्ह्यू: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 • सकाळी 9 ते दुपारी 1  
पत्ता: वीणा वर्ल्ड कॉर्पोरेट ऑफिस, नीळकंठ कॉर्पोरेट पार्क, विद्याविहार (१), मुंबई 86  
पावता: वय 21 ते 30 • बारावी / मॅट्रिक्युलट • हिंदी, इंग्लिश, मराठी / गुजराती इ. स्मार्ट, प्रामाणिक, निरोगी, निर्व्यसनी • ह्या अल्टिट्यूड / मोशन सिकनेस नसावा  
सोबत आणणे: अपडेटेड बायोडेटा आणि रीसेट पासपोर्ट साईज फोटो  
कृपया दक्षता घ्या-इंटरव्ह्यूसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्याची किंवा ट्रेनिंग देण्याची जबाबदारी / अधिकार वीणा वर्ल्डने कोणत्याही एजंट / संस्थेला दिलेला नाही.

**VEENA WORLD**  
Travel. Explore. Celebrate. Life.